

तीन महिन्यांच्या नोटिशीचा कालावधी
समाप्त झाल्यावर शासकीय कर्मचा-याची
तेवा निवृत्ती आणि स्वेच्छा तेवानिवृत्ती
नंतर अर्हताकारी तेवेत भर

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक पीडीएन. १०८३/सीआर-१२६६/८३/सम्झार-४
मंजळालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑक्टोबर १९८४

शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी तेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ मधील नियम १० च्या पोट-नियम [४] अन्वये किंवा नियम ६५ मधील पोट-नियम [१] अन्वये, शासकीय कर्मचा-याच्या वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा यथास्थिति त्याची ३० वर्षांची अर्हताकारी तेवा पूर्ण झाल्यावर समुदित प्राधिकारी ला, कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस देऊन कोणत्याही वेळी त्यास लोकहितास्तव तेवा निवृत्त करू शकतो. तसेच उपरोक्त नियमामधील नियम १० च्या पोट-नियम [५] अन्वये किंवा नियम ६५ भधील पोट-नियम [१] अन्वये, शासकीय कर्मचा-याला, त्याच्या वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा यथास्थिति ३० वर्षांची अर्हताकारी तेवा पूर्ण केल्यावर समुदित प्राधिका-यास कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस देऊन कोणत्याही वेळी तेवा निवृत्त डोता येते. या दोन्ही वाबतींत, नोटिशीची तीन महिन्यांची मुदत संपण्याच्या तारखेच्या लगतनंतरची तारीख किंवा निवृत्तिमूर्व रजा समाप्तीची तारीख यापैकी जी नंतरची असेल, ती तेवानिवृत्तीची तारीख असेल. महाराष्ट्र नागरी तेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ मधील नियम ६६ अन्वये, शासकीय कर्मचारी, त्याची २० वर्षांची अर्हताकारी तेवा पूर्ण झाल्यावर, कोणत्याही वेळी, नियुक्त प्राधिका-यास कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस देऊन तेवा निवृत्त होऊ शकतो. त्याच्या तेवानिवृत्तीची तारीख, नोटिशीची तीन महिन्यांतरी मुदत संपण्याच्या तारखेच्या लगतनंतरची तारीख असेल. सध्या वर निर्दिष्ट केलेल्या नियमान्वये तेवानिवृत्तीच्या तारखांमध्ये रक्खता नाही. अशा प्रकारणात तेवानिवृत्तीच्या तारखांमध्ये रक्खता आणण्याच्या प्रश्न शासनाच्या प्रियाराधीन होता.

२. शासन असा निदेश देत आणे की, ज्या शासकीय कर्मचा-याला त्याच्या वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा त्याने ३० वर्षांची अर्हताकारी तेवा पूर्ण लेल्यावर तेवानिवृत्त केते जाते, किंवा अशाच परिस्थितीत जो शासकीय कर्मचारी लागू रित्रु प्राधिका-यास तीन महिन्यांची लेखी नोटीस देऊन स्वतः हून तेवानिवृत्त डोतो असा कर्मचारी, तीन महिन्यांच्या नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेनंतरच्या दिवशी शासकीय तेवेतून निवृत्त होईल.

३. महाराष्ट्र नागरी तेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ मधील नियम ६६ च्या पोट-नियम [३] अन्वये शासकीय कर्मचा-याच्या इच्छात तेवानिवृत्तीच्या तारखेनंतरच्या अर्हताकारी तेवेमध्ये ५ वर्षांपर्यंत घाठ किली जाते.

मात्र, अशा वाढीनंतर होणारी स्कूण अर्द्धताकारी सेवा कोणत्याही परिस्थितीत ३० वर्षांहून अधिक होता कामा नये. त्याचप्रमाणे अशी वाढीच अर्द्धताकारी सेवा, उपरोक्त नियमामधील नियम १० च्या पोट-नियम [५] अन्वये स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी विडित केलेल्या किमान वयोमयदिस तो स्वेच्छेने सेवानिवृत्ता झाला असता तर, त्याची जेवढी अर्द्धताकारी सेवा झाली असती त्या सेवेपेक्षा अधिक होता कामा नये. शासन असा निदेश देत आहे की, शासकीय कर्मचा-याने २० वर्षांची अर्द्धताकारी सेवा पूर्ण केल्यावर कोणत्याही केबी स्वेच्छेने सेवानिवृत्तीं त्वीकारल्यात त्याच्या इच्छित सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंतची सेवा प्राचुर वर्षांपर्यंत अशा रीतीने वाढविण्यात यावी की, त्याची स्कूण अर्द्धताकारी सेवा, कोणत्याही परिस्थितीत ३३ वर्षांहून अधिक होता कामा नये व अशा वाढी-मुळे त्याच्या नियतवयमानाची तारीख पुढे जाता कामा नये.

४. शासन असाही निदेश देत आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ मधील नियम १० या पोट-नियम [५] किंवा नियम ६५ या पोट-नियम [१] या अन्वये सेवानिवृत्त द्वोऊ इच्छणा-या शासकीय कर्मचा-यालाही परिच्छेद ३ मधील निर्णय लागू करण्यात यावा. योप्रमाणे या नियमानुसार स्वेच्छेने सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, इच्छित सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंतची त्याची अर्द्धताकारी सेवा ५ वर्षांपर्यंत अशा रीतीने वाढविण्यात यावी की, त्याची स्कूण अर्द्धताकारी सेवा, कोणत्याही परिस्थितीत ३३ वर्षांहून अधिक होता कामा नये व अशा वाढीमुळे त्याच्या नियतवयमानाची तारीख पुढे जाता कामा नये.

वर उल्लेखिलेल्या अर्द्धताकारी सेवेतील ५ वर्षांपर्यंतच्या वाढीचा कायदा, उपरोक्त नियमामधील नियम १० या पोट-नियम [४] किंवा नियम ६५ या पोट-नियम [१] या अन्वये शासनाने लोकहितास्तव, मुदतीच्या पूर्वी सेवांनिवृत्ता केलेल्या शासकीय कर्मचा-याला मिळाव नाही.

५. प्रतिच्छेद ३ मधील निर्णय लाभात घेऊन शासन अता निदेश देत आहे की, जो शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ च्या नियम १० किंवा नियम ६५ अन्वये सेवानिवृत्त होतो किंवा ज्याला सेवानिवृत्त करण्यात येते, किंवा नियम ६६ अन्वये जो सेवानिवृत्त होतो अशा कर्मचा-याला, रजा मंजूर करण्यात संक्षम असलेला प्राधिकारी, त्यापिकारे त्या कर्मचा-याच्या खाती जमा असलेली १८० दिवसांच्या कमाल मयादिपर्यंतची अर्जित रजा, तसेच त्याच्या खाती जमा असलेली अधिकतनी रजा यांच्या बाबतीत, रजा वेतनाचे रोख समझूल्य मंजूर करील. मात्र, तो कर्मचारी ज्या तारखेस सेवानिवृत्त होईल किंवा त्याला सेवानिवृत्त केले जाईल ती तारीख आणि नियतवयमान झाल्यावर ज्या तारखेस तो नेहमीप्रमाणे सेवानिवृत्त झाला असतांग ती तारीख, पामधील कालावधीपेक्षा त्याच्या रेजेचा कालावधी अधिक होता कामा नये. रोख समझूल्य हे, अर्जित रजा आणि किंवा अधिकतनी रजा यांच्या बाबतीत अनुद्देश असलेल्या रजा वेतनाङ्गतें असेल आणि शासकीय कर्मचारी ज्या तारखेस सेवानिवृत्त होईल किंवा त्याला सेवानिवृत्त केले जाईल त्या तारखेस असलेल्या दराने, पहिल्या १८० दिवसांकरिता त्या रजा वेतनावर अनुद्देश असलेला महागार्ड भत्ता मिळेल. रोख समझूल्य प्रदेश असलेल्या अधिकतनी रेजेचा कालावधीबदल दिल्या जाणा-या रजा

वेतनातून, निवृत्तिवेतन आणि इतर रेवानिवृत्त लाभाचे निवृत्तिवेतन समूल्य व निवृत्तिवेतनावर अनुद्देश्य असलेल्या वाढीची रक्कम, कर्मी करण्यात घेईल. अशा प्रकारे, परिगणित केलेली रक्कम एकाच देवी एका ठोक रकमेत घुकती केली जाईल. त्यामध्ये घरभाडे भत्ता किंवा स्थानिक पूरक भत्ता दिला जाणार नाही. अधिकतनी रजेचे रजा वेतन हे, निवृत्तिवेतन व इतर निवृत्तिविषयक लाभांच्या रकमेहून कर्मी असेल तर अधिकतनी रजेचे रोख समूल्य दिले जाणार नाही.

ज्या शासकीय कर्मचा-यास शासनाने नोटिशीरेवजी वेतन व भत्ते देऊ सेवानिवृत्त केले असेल अशा कर्मचा-यास, ज्या कालावधीबद्दल वेतन व भत्ते देण्यात आले त्या कालावधीच्या आंत, रजेसाठी अर्ज करता घेईल आणि त्याला रजा मंजूर केली असेल. तेव्हा, नोटिशीरेवजी ज्या कालावधीबद्दल त्याला वेतन व भत्ते देण्यात आले तो कालावधी वगळून उरलेल्या कालावधी-बद्दलच केवळ त्याला रजा वेतन मंजूर केले जाईल.

अर्जित रजा व अधिकतनी रजा याबद्दल धावयाचे रजा वेतन खाली दर्श-विल्याप्रमाणे परिगणित करण्यात घेईल :-

[एक] अर्जित रजा :-

अर्जित रजेबद्दल रोख रक्कम	वेतन न- सेवानिवृत्तीच्या तारखेस त्यावर अनुद्देश्य असलेला महागार्ड भत्ता.	३०	१८० दिवसांच्या कमाल मध्यादिच्या अधीन अर्जित रजेचे दिवस.
------------------------------	--	----	---

[दोन] अधिकतनी रजा :-

अधिकतनी रजा वेतन-अनुद्देश्य असल्यास त्यावरील महागार्ड भत्ता/निवृत्तिवेतन, आणि इतर सेवानिवृत्त लाभाचे निवृत्तिवेतन समूल्य आणि अधिकतनी रजा वेतनावर महा- गार्ड भत्ता अनुद्देश्य असल्यास, निवृत्तिवेतनावरील वाढ.	३०	नियमांत विहित केलेल्या मध्यादिच्या अधीन सेवानिवृत्तीच्या तारखेस मंजूर केलेल्या अधिकतनी रजेचे दिवस.
---	----	--

६. ते आदेश २५ मे १९८४ पासून अंमलात घेतील. ज्या शासकीय कर्मचा-याच्या वाढीत सेवानिवृत्तीच्या नोटिशीची मुदत २५ मे १९८४ रोजी दिली तरावंतर तंपत असेल, अशा कर्मचा-याला या आदेशाचे नाभ देण्यात यावेत. जो शासकीय कर्मचारी, महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ च्या नियम १० किंवा नियम ६५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवानिवृत्त होतो किंवा ज्याला सेवानिवृत्त केले जाते आणि ज्याच्या नोटिशीची मुदत २५ मे १९८४ रोजी किंवा त्यावंतर तंपते आणि ज्याला आधीच निवृत्तपूर्व

रजा मंजूर केली आहे अशा कर्मया-याला, एकतर नोटिशीच्या समाप्तीच्या तारखेस तेवा निवृत्त होउन या आदेशान्वये अनुज्ञेय असतील तेवढे लाभ घेण्याचा किंवा रजेवरच राहण्याचा विकल्प देण्यात यावा, रजेवरच राहण्याचा विकल्प देणारा कर्मयारी रजा समाप्तीच्या तारखेनंतरच्या तारखेस तेवा निवृत्त होईल.

७. महाराष्ट्र नागरी तेवा [रजा] नियम, १९८१ आणि महाराष्ट्र नागरी तेवा [निवृत्तिवेतन] नियम, १९८२ मधील या संबंधीच्या विधमान तरतुदींमध्ये या शासन निर्णयाच्या तरतुदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे नाशनाऱ्यात याढे. उपरोक्त नियमांत यथावकाश रीतसर सुधारणा करण्यांत देईल.

८. या शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व्यं. डे. पानसे,
शासनाचे सह सचिव.